

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना  
पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर  
केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या  
अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या  
कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची  
वसूली करण्यात येवू नये याबाबत.

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आप्रयो- १०१५ / प्र.क्र. १११ / २०१५/सेवा- ३

खो.क्र.३३५ (विस्तार), तिसरा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख : २३ डिसेंबर, २०१५.

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-१०९५/प्र.क्र. १/९५/बारा,  
दिनांक ८ जून १९९५.
- २) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, क्र.वेतन ११९९/प्र.क्र.२/९९/सेवा-३,  
दिनांक २० जुलै, २००१
- ३) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, क्र.वेतन ११०९/प्र.क्र.४४/सेवा-३,  
दिनांक १ एप्रिल, २०१०

प्रस्तावना -

तत्कालीन कालबद्ध पदोन्नती योजनेतर्गत पदोन्नती नाकारलेल्या कर्मचाऱ्यास देण्यात आलेल्या आर्थिक लाभाची वसूली केली जाणार नाही असे संदर्भ क्र.१ येथील दिनांक ८ जून १९९५ च्या शासन निर्णयात नमूद केले आहे. तसेच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतर्गत नियमित पदोन्नती नाकारलेल्या वा नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला लाभ काढून घेण्यात येईल मात्र दिलेल्या लाभांची वसूली करण्यात येणार नाही असे संदर्भ क्र.२ येथील दिनांक २० जुलै, २००१ च्या शासन निर्णयात नमूद केले आहे. मात्र सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतर्गत पहिला /दुसरा लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील तसेच अशा लाभांची वसूली करण्यात येईल अशी तरतूद उपरोक्त अ.क्र.३ येथील दिनांक १ एप्रिल, २०१० च्या शासन निर्णयात विहित केलेली आहे.

चौथ्या व पाचव्या वेतन आयोगाच्या कालावधीमध्ये कार्यान्वित असलेल्या अनुक्रमे कालबद्ध पदोन्नती योजना व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये यथास्थिती नियमित पदोन्नती नाकारलेल्या वा नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या लाभाची वसूली करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे तथापि सहाव्या वेतन आयोगाच्या कालावधीमध्ये कार्यान्वित झालेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतर्गत दिलेल्या पहिल्या व दुसऱ्या लाभांची वसूली करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ही वसूलीची तरतूद काढून घेण्यात यावी किंवा कसे ? याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात पुढीलप्रमाणे शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

### शुध्दीपत्रक -

३. “या योजनेखाली पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, अशा लाभांची वसूली करण्यात येईल. सदर वसुलीची संपूर्ण जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांची राहिल” **ऐवजी** पुढीलप्रमाणे वाचावे -

३. या योजनेखाली पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, मात्र दिलेल्या लाभांची वसूली करण्यात येणार नाही.

हे शुध्दीपत्रक या आदेशाच्या दिनांकापासून लागू होईल.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२२३१४४९३०१००५ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ज.अ.शेख )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानमंडळ, मुंबई
४. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. सर्व मंत्रालयीन विभाग,
६. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय
७. सचिव, मा.सभापती, विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
८. सचिव, मा.अध्यक्ष, विधानसभा, विधानमंडळ, मुंबई
९. \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा) मुंबई,
१०. \*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
११. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१२. \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
१३. \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१४. \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१५. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
१६. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)

१७. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर,  
मुंबई ४०० ०३२
१८. सर्व विभागीय आयुक्त,  
१९. सर्व जिल्हाधिकारी,  
२०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
२१. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,  
२२. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,  
२३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,  
२४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,  
२५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,  
२६. सिनियर रिसर्च ऑफिसर, पे-रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय, (व्यय विभाग), खोली क्र.२६१,  
नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,  
२७. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
२८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
२९. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई,  
३०. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.  
३१. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
३२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
३३. लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई / नागपूर / पुणे/ औरंगाबाद  
३४. संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,  
३५. \*विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,  
३६. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन,  
मुंबई - ४०० ०३२.  
३७. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १  
३८. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत  
चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २०  
३९. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४  
४०. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी,  
मुंबई १३  
४१. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,  
दादर, मुंबई २५  
४२. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१  
४३. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८  
४४. वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
४५. निवड नस्ती, कार्यासन सेवा-३.  
\*पत्राद्वारे.